

आरोग्य शिबिराचा ५०० नागरिकांनी घेतला लाभ

प्रभाग ३७ भाजपतर्फे मतदारसंघात

आयोजन : मतदार नोंदणी, आधार

कार्डबाबतही मार्गदर्शन

नागपूर, ता. १ : भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. ३७ च्या वतीने सुभाषनगर दत्त मंदिर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सुमारे ५०० नागरिकांनी आरोग्य शिबिरात विविध तपासण्या करून घेतल्या.

शिबिराचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, भाजप दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे पालक राजीव हडप, दक्षिण-पश्चिम भाजप अध्यक्ष रमेश भंडारी, नगरसेविका सोनाली कडू, भाजपचे संपर्क प्रमुख विवेक तरासे, विमलकुमार श्रीवास्तव, श्रीपाद बोरीकर, सचिन करळकर, आशीष पाठक, सुरेंद्र पांडे, गजू निशितकर, श्री. भोले, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, केअर हॉस्पिटलचे डॉ. वरुण भार्गव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंतचिकित्सा विभागाच्या अधिष्ठाता सिंधू गणवीर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना महागड्या आरोग्य सोयींचा लाभ मोफत देण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात सुरू असलेल्या शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यदायी योजनांचा लाभही जनतेला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत आयोजकांचे आभार मानले. आरोग्य हा प्रत्येक कुटुंबाशी जुळलेला शब्द आहे. या राज्यात कुणीही रुग्ण उपचाराविना ह्या मुख्यमंत्र्यांच्या विचारांना कार्यकर्ते आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सत्यात उतरवित आहेत. या आरोग्य शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी आयोजकांच्या वतीने महापौर नंदा जिचकार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. शिबिराच्या निमित्ताने शिबीर परिसरात मतदार नोंदणी करण्यात येत होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नवीन मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले. आधार कार्डमधील बदल आणि नवीन आधार कार्ड बाबत माहितीही यावेळी देण्यात आली.

केअर हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. दंत रोग तपासणी व अन्य तपासण्या शिबिरात करण्यात आल्या. आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधी देण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वीतेकरिता शांतनु येरपुडे, परेश जोशी, नितीन महाजन, तुषार ठावरे, रवी कुलकर्णी, प्रदीप चौधरी, वर्षा चौधरी, रेणुका उगले, बंडू गायकवाड यांच्यासह प्रभाग ३७ मधील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.